

उपायुक्त पशुसंवर्धन (अ-गट) या
संवर्गातून सहआयुक्त पशुसंवर्धन या
संवर्गात पदोन्नती व पदस्थापना
देणेबाबत....

महाराष्ट्र शासन

**कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,
शासन आदेश क्र. DAHD-११०११/१२२/२०२४-DAHD-AH१ (८४६४२२),**

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १५/१०/२०२४

शासन आदेश :

निवडसूची वर्ष २०२३-२४ मध्ये पशुसंवर्धन विभागातील उपायुक्त पशुसंवर्धन (गट-अ) (वेतनस्तर एस-२३) या संवर्गातून खालील नमूद अधिकाऱ्यांना सहआयुक्त पशुसंवर्धन (वेतनस्तर एस-२५) या संवर्गात पदोन्नती देण्यात येत आहे. पदोन्नतीनंतर त्यांची पदस्थापना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या स्तंभ क्र. ४ येथे नमूद ठिकाणी करण्यात येत आहे :-

अ.क्र	अधिकाऱ्याचे नाव, पदनाम व कार्यालय	प्रवर्ग	पदोन्नतीने पदस्थापना
(१)	(२)	(३)	(४)
१	डॉ. पठाण याहयाखान अहमदखान, उपायुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे	खुला	सहआयुक्त पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, पुणे या रिक्त पदावर
२	डॉ. वंजारी यीसुदेव सखाराम, उपायुक्त पशुसंवर्धन, भंडारा	खुला	प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, अमरावती या रिक्त पदावर
३	डॉ. बोरकर समिर चंद्रकांत, उपायुक्त पशुसंवर्धन, सोलापूर	खुला	प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, पुणे या रिक्त पदावर
४	डॉ. पाटील शामकांत प्रभाकर, उपायुक्त पशुसंवर्धन, धुळे	इ.मा.व.	सहआयुक्त पशुसंवर्धन (मुख्यालय), पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे या रिक्त पदावर
५	डॉ. हुलसुरे गौरीशंकर मल्लीकार्जुन, उपायुक्त पशुसंवर्धन, धाराशिव	खुला	सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग या रिक्त पदावर
६	डॉ. रत्नपारखी मधुसुदन रंगनाथराव, उपायुक्त पशुसंवर्धन, हिंगोली	खुला	निबंधक, महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषद नागपूर या रिक्त पदावर

७	डॉ.जोशी मंजुषा राजेश्वर, उपायुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर	खुला	सहआयुक्त, महाराष्ट्र गोसेवा आयोग या रिक्त पदावर
वैरण विकास संवर्ग			
८	श्री. गणेश यादवराव देशपांडे, उपायुक्त पशुसंवर्धन (वैरण विकास), पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे	खुला	प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, छ.संभाजीगर या रिक्त पदावर

२. मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र. २८३०६/२०१७ च्या अधिन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दि. २५/०५/२००४ रोजी स्थित सेवाज्येष्ठतेनुसार, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग/१६-ब कार्यासनाच्या दि. ०७/०५/२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सुचनांनुसार तसेच दि. ०७/०५/२०२१ च्या शासन निर्णयाप्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर पदोन्नती देण्यात येत आहे.

३. सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना दि. १४/०७/२०२१ अन्वये पदोन्नत होणाऱ्या अधिकाऱ्यांना "महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम, २०२१ नुसार पदस्थापनेचे आदेश निर्गमित केल्यानंतर, ३० दिवसांच्या विहित मुदतीत संबंधित पदावर रुजू झाले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांचा अनुपस्थितीचा कालावधी अकार्यदिन (dies non) म्हणून गणला जाईल.

४. प्रस्तुत आदेशामधील पदोन्नत अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची कार्यवाही संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी करावी, तसेच पदोन्नत अधिकाऱ्यांनी रिक्त असलेल्या पदोन्नतीच्या पदावर तात्काळ रुजू होण्याची दक्षता घेण्यात यावी.

५. संबंधित अधिकाऱ्यांने पदोन्नतीच्या पदावर हजर न होता लोकप्रतिनिधी मार्फत पदस्थापनेत बदल करण्याबाबत शासनावर दबाव आणल्यास ते म.ना.से. (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतूदीनुसार शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे यांना कळविण्यात येते की, विहित कालावधीत संबंधित अधिकारी रुजू न झाल्यास अथवा त्यांना कार्यालय प्रमुखांनी कार्यमुक्त/रुजू करण्याची कार्यवाही तात्काळ न केल्यास

त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करावी व तसा अहवाल शासनास तात्काळ सादर करावा.
याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल mansing.patil@nic.in या ई-मेल वर सादर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०१५१४५६३५१४०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नि.भा. मराळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव.
- २) मा. मंत्री (पशुसंवर्धन) यांचे खाजगी सचिव.
- ३) अ.मु.स. (पदु) यांचे स्वीय सहायक
- ४) आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध,पुणे-६७
- ५) सहआयुक्त पशुसंवर्धन (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, औंध,पुणे-६७
- ६) संबंधित प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त.....(आयुक्त पशुसंवर्धन यांचेमार्फत)
- ७) महालेखापाल-१/२, (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) मुंबई/नागपूर.
- ८) संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी(आयुक्त पशुसंवर्धन यांचेमार्फत)
- ९) संबंधित अधिकारी.....(आयुक्त पशुसंवर्धन यांचेमार्फत)
- १०) निवडनस्ती (पदुम-१)